

**Motilal Oswal Financial Services Limited** 

CIN: L67190MH2005PLC153397 Regd. Off.: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opp. Parel ST Depot,

Prabhadevi, Mumbai – 400025 Board: +91 22 7193 4200 / 4263

Fax: +91 22 5036 2365

April 25, 2021

P. J. Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400001

**Security Code: 532892** 

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051

**Symbol: MOTILALOFS** 

<u>Sub: Copy of advertisement published in newspaper in respect of transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund Suspense Account</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 30 read with Para A of Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), please find enclosed a copy of advertisement published in Financial Express (All Editions) and Navshakti (Mumbai Edition) in accordance with the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") (as amended from time to time), for transfer of all the shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more commencing from the financial year 2013-14 (Final Dividend) to Investor Education and Protection Fund Suspense Account.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully, For Motilal Oswal Financial Services Limited

Kailash Purohit Company Secretary & Compliance officer

Encl.: As above

### **FINANCIAL EXPRESS**

#### Raigarh Champa Rail Infrastructure Private Limited (Under Corporate Insolvency Resolution Process)

Extension of Timeline for Submission of Expression of Interest

Notice for inviting "Expression of Interest" (EOI) from prospective Resolution Applicants for submitting Resolution Plans in the matter of Raigarh Champa Rail Infrastructure Private Limited ("RCRIPL") was published in "Financial Express" and other regional newspapers on 17" March 2021, 09" April, 2021 in terms of provisions of Section 25(2)(h) of Insolvency & Bankruptcy Code, 2016. Last date of receipt of EOIs from the prospective resolution applicants is extended till 6:00 PM IST on 31 May 2021.

The updated Form G and "EOI process document" has been uploaded on the Company website [http://www.ksk.co.in/RCRIPL].

For any clarification or further information, kindly write to: cirp.rcripl@gmail.com

Resolution Professional of Raigarh Champa Rail Infrastructure Private Limited

Regn. No.: IBBI/IPA-001/IP-N00005/2016-17/10025 4th Floor, Room No. 6, Commerce House Date: 23/04/2021 2A, Ganesh Chandra Avenue, Kolkata- 700 013. Place: Kolkata

distributable surplus and fixed Thursday, April 29, 2021^ as the Record Date:

Direct Plan - IDCW Option

Regular Plan - IDCW Option

Direct Plan - IDCW Option

or the immediately following Business Day, if that day is not a Business Day.

IDCW Option

the distributable surplus available on the Record Date.

For BNP Paribas Asset Management India Private Limited

(Investment Manager to BNP Paribas Mutual Fund)

Name of the Plan/Option

Name of the

Scheme

BNP Paribas Multi

Substantial Equity

Cap Fund

BNP Paribas

Hybrid Fund

be considered.

Authorised Signatory

AICICI

PRUDENTIAL

MUTUAL FUND

Name of the Schemes/Plans

Direct Plan - Quarterly IDCW

Direct Plan - Half Yearly IDCW

business hours on the record date.

Quarterly IDCW

Quarterly IDCW

roll over.

Place: Mumbai

Date: April 23, 2021

No. 013/04/2021

ICICI Prudential All Seasons Bond Fund

**BNP PARIBAS** 

**MUTUAL FUND** 

Investment Manager: BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC)

Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: Crescenzo, 7th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra - East, Mumbai - 400 051.

Website: www.bnpparibasmf.in . Toll Free: 1800 102 2595

NOTICE NO. 13/2021

Notice is hereby given that the Trustees of the Fund have approved distribution under Income Distribution cum

Capital Withdrawal ("IDCW") Options of the following Schemes at the stated rate per unit subject to available

# The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on

\*Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable

For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear

in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat

form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall

Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s)

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS,

READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.

Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051.

Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com,

Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express

Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential All Seasons Bond Fund and

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential

Mutual Fund has approved declaration of the following dividend under the Income

Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to

\$ The dividend payout will be subject to the availability of distributable surplus and

or the immediately following Business Day, if that day is a Non-Business Day.

Dividend will be paid to all the unit holders/beneficial owners whose names appear

in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the

Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of

It should be noted that pursuant to payment of dividend, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of dividend

Suspension of trading of units of ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 82 -

The units of FMP - Sr 82 - 1135D PI U are listed on BSE. The trading of units of FMP

Sr 82 - 1135D PI U will be suspended on BSE with effect from closing hours of trading

of April 26, 2021. The Units of FMP - Sr 82 - 1135D PI U will be available for trading on

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

BSE Disclaimer: It is to be distinctly understood that the permission given by BSE

Limited should not in any way be deemed or construed that the Scheme Information

Document (SID) has been cleared or approved by BSE nor does it certify the

correctness or completeness of any of the contents of the SID. The investors are

advised to refer to the SID for the full text of the Disclaimer clause of the BSE Limited.

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number to support paper-less communications.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit <a href="https://www.iciciprumf.com">https://www.iciciprumf.com</a>

or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks,

read all scheme related documents carefully.

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Authorised Signatory

For the purposes of redemption proceeds, the record date shall be April 29, 2021.

may be lower depending upon the extent of distributable surplus available on the

ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 82 - 1135 Days Plan U (the Schemes)

availability of distributable surplus on the record date i.e on April 29, 2021\*:

ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 82 - 1135 Days Plan U

record date under the IDCW option of the Schemes.

# Subject to deduction of applicable statutory levy, if any

payout and statutory levy (if applicable).

1135 Days Plan U (FMP - Sr 82 - 1135D Pl U):

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Dividend (₹ per unit)

(Face value of

₹ 10/- each) \$#

0.1013

0.1255

0.0500

0.0500

would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

NAV per unit as on

April 22, 2021

(face value per unit

of ₹ 10/-)

15.997

18.927

13.7727

14.5921

Distribution

per unit\*\*

0.07

0.07

0.07

Date: April 23, 2021

Place: Mumbai

NAV as on

April 22, 2021

(₹ Per unit)

11.4492

11.7222

12.5068

12.5580

# Access to justice now depends on access to tech: Bobde

PRESS TRUST OF INDIA New Delhi, April 23

**OUTGOING CHIEF JUSTICE** of India (CJI) S A Bobde, credited with ensuring Supreme Court's quick transition to technology during the unprecedented Covid-19 pandemic, referred to new kind of access to technology".

the virtual function organised by Supreme Court Bar Association, the 47th CJI said the per-

www.motilaloswalgroup.com

Place: Mumbai

Date: April 23, 2021

provisions of the Rules, without further notice

formance of India's top court was "among the best" in the world during the Covid-19 even for a day due to the deadly

required the Supreme Court to learn new things about commu-

Regd. Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel S.T. Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025. Telephone No: +91 22 7193 4200 / 4263; Fax No: +91 22 5036 2365;

Website: www.motilaloswalgroup.com; Email: shareholders@motilaloswal.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies

Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority

(Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") (as amended from

time to time), the Company is required to transfer all the shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years

The Company has sent individual communication to the concerned shareholders at

their registered address who have not claimed/encashed the dividend for more than last

seven consecutive years commencing from the financial year 2013-14 (Final Dividend).

The Company has also uploaded complete details (i.e. Name, Folio No. / DP ID-Client

ID, etc.) of the concerned shareholders whose dividend(s) are lying unclaimed for

seven consecutive years and whose shares are due for transfer to IEPF, on its website

In case the Company / Registrar and Share Transfer Agent ("RTA") of the Company,

do not receive any communication by the concerned shareholder(s) for claiming the unclaimed dividend on or before Wednesday, June 30, 2021, necessary steps will be

initiated by the Company to transfer such shares to IEPF Suspense Account as per the

In case the concerned shareholder(s) wish to claim the shares post transfer to

IEPF Suspense Account, a separate application can be made to the IEPF Authority,

in Form IEPF-5, as prescribed under the Rules and available on the website of IEPF

For further information / request to claim the unpaid / unclaimed dividend(s), the concerned

shareholders may contact the RTA i.e. Link Intime India Private Limited at C-101,

247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083, Tel. No.: 022-49186000,

Fax No.: 022-49186060, Email id: iepf.shares@linkintime.co.in.

Particulars

or more in the name of Investor Education and Protection Fund ("IEPF").

nications, and it was decided that the video conferencing was the way forward. "We have got used to it and

it is here to stay in certain cases. I have flagged certain hearing and one of them is the newkind of equality, inequality

which is created.

"I don't wish to dwell much on it, except to say that equality, inequality that already existed has been augmented by the fact that VCs have become technology dependent and your access to justice depends on your access to technology," he said.

Addressing the young lawyers, who are disheartened by the evident events of the pandemic, Justice Bobde said, "Don't lose hope. Carry on. Things will change."He pointed out that the circumstances are such that we can acquire all the devices and technologies necessary.

#### At 5.56%, FY21 credit growth MOTILAL OSWAL at 59-year low: SBI Research Motilal Oswal Financial Services Limited CIN: L67190MH2005PLC153397

PRESS TRUST OF INDIA Mumbai, April 23

DESPITE THE GOVERN-**MENT'S** credit-driven stimulus to help tide over the impact of Covid-19, bank credit growth hit a new low for the second year in a row in FY21 at 5.56% -- the lowest in 59 years, according to an analysis by SBI Research.

Credit offtake in FY21 at ₹109.51 lakh crore was lower than FY20's when it had clocked a growth of 6.14% -- which was the lowest in as many as 58 years. It was way back in FY1962 when credit growth was lower than this at 5.38%.

Only around ₹3 lakh crore of the ₹20 lakh crore stimulus amounting to 11% of GDP was actually used in fiscal stimulus to fight the impact of Covid-19 as the

Year Ended

remaining amount was through credit support

with no impact on the fiscal numbers of the government. However, system-

wide deposits nearly

jumped to 11.4% in the year to ₹151.13 lakh crore, from 7.93% in FY20, SBI Research said, quoting RBI data. According to the SBI Research report, FY08

had the best credit and deposit growth on record -- 22.4% growth in deposits and 22.3% jump in credit offtake.

The next two years it fell to around 17% but

FY20 and a still lower 59year low in FY21. The report said credit offtake was hit hard by the pandemic in the first half when the economy was almost closed, and saw some improvement

inched back to 21.5% in

FY11. Since then, credit

demand has been on a

steep southward curve,

hitting a 58-year low in

"But despite this, overall credit growth has plunged to a 59-year low of 5.56% in FY21, compared to 6.14% in FY20, said the report.

in H2 registering a

growth since November.

The key lockdown months of April and May 2020 was the major reason for the spike in deposits, which grew 11.4% despite a steep fall in interest rates, as against 7.93% in FY20 when it stood at ₹135.71 lakh crore.

#### SAMASTA MICROFINANCE LIMITED CIN: U65191KA1995PLC057884

For Motilal Oswal Financial Services Limited

Company Secretary & Compliance Officer

Kailash Purohit

(ACS: 28740)

Registered Office: No.110/3, Lalbagh Main Road, Krishnappa Layout, Bangalore - 560027. Website: www.samasta.co.in, Tel: 080 4291 3500 Statement of Audited Financials Results for the Year ended March 31, 2021

No.	Particulars	March 31.2021	Sep.30.2020	March 31.2020	
: :		Audited	Unaudited	Audited	
1	Total Income from Operations	6,98,87,87,834	2,95,36,52,896	5,74,82,46,402	
2	Net Profit / (Loss) for the period (beforeTax,				
	Exceptional and/or Extraordinary items)	82,15,35,552	40,52,73,613	1,43,43,18,913	
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)`	82,15,35,552	40,52,73,613	1,43,43,18,913	
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	66,62,31,919	32,37,96,947	1,07,30,35,324	
5	Total Comprehensive Income for the period	10			
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				
	and Other Comprehensive Income (after tax)]	66,39,22,068	32,79,29,611	1,06,80,24,587	
6	Paid up Equity Share Capital	3,20,81,33,360	2,64,24,51,400	2,64,24,51,400	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	3,28,69,35,934	2,77,70,32,105	2,44,91,02,494	
8	Net worth	6,49,50,69,294	5,41,94,83,505	5,09,15,53,894	
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	26.07%	27.94%	28.75%	
10	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	
11	Debt Equity Ratio	5.45	4.79	3.95	
12	Earnings Per Share (of Rs. 10/- each)	10 10			
	(for continuing and discontinued operations) -				
	1. Basic:	2.38	1.23	5.47	
	2. Diluted:	-	-	-	
13	Capital Redemption Reserve				
14	Debenture Redemption Reserve		-	-	
15	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	
16	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA	
14 15	Capital Redemption Reserve Debenture Redemption Reserve Debt Service Coverage Ratio				

By order of the Board For Samasta Microfinance Limited Sd/-Venkatesh. N **Managing Director** 

DIN: 01018821

Note: A.) The above is an extract of the detailed format of half yearly/annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half yearly, annual financial results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (https://www.bseindia.com) B.) For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) (BSE & NSE) and can be accessed on the URL (https://www.bseindia.com) C.) The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s)due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote. **D.)**#-Exceptional and/ or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind ASRules / AS Rules, whichever is applicable. E.) \*The pertinent items need to be disclosed if the said disclosure is required as per Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015

### Second Covid wave may pose downside risk to domestic auto demand: Ind-Ra

THE SECOND WAVE of Covid-19 could pose downside risks to the domestic auto industry demand in the near term, a report said on Friday.

The demand for commercial vehicles (CVs) may revive in the second quarter of 2021-22 as economic activities improve, and also due to the lower capacity in the system after consecutive double-digit decline in Ratings and Research (Ind-Ra) said in the report. Demand for CVs, particu-

2019-20 and 2020-21, India

larly medium and heavy CVs, is likely to also benefit from various government initiatives to help revive the economy. However, the revival of the passenger carrier segment is still some time away, it said.

### CIN: L72200TG1993PLC015939, Regd. Office: 8-42, NOTICE is hereby given that, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled

to be held on Saturday, the 01" May 2021, inter alia, to consider and approve the annual audited financial results for the fourth quarter and year ended 31st March 2021and to consider recommendation of dividend, if any, on the equity shares for the financial year 2020-2021. The Trading Window for dealing in the equity shares of the Company was closed from 01"April 2021 and shall remain closed till 03" May 2021 and reopen on 04" May 2021. This information is also available in Company's website www.zentechnologies.com and website of stock exchanges www.bseindia.com and www.nseindia.com

Date: 23-04-2021

Place: Hyderabad

For Zen Technologies Limited Hansraj Singh Rajput Company Secretary &Compliance officer

### JK AGRI GENETICS LTD. Phone: +91 33 22486181, Fax: +91 33 22481641, CIN: L01400WB2000PLC091286

NOTICE A Meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday, May 3, 2021, interalia, to consider and approve the Audited Financial Results and recommendation of Dividend for the financial year ended

The information can be accessed on the website of the Stock Exchange at www.bseindia.com and also on the Company's website at www.jkagri.com for JK Agri Genetics Ltd. Place: New Delhi

Dated: 23.04.2021 Email: jkaglshareholder@jkmail.com Anoop Singh Gusain

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to

acceptance of advertising

copy, it is not possible to verify

its contents. The Indian

Express (P) Limited cannot be

held responsible for such

contents, nor for any loss or

damage incurred as a result of

transactions with companies,

associations or individuals

advertising in its newspapers

or Publications. We therefore

recommend that readers

make necessary inquiries

before sending any monies or

entering into any agreements

with advertisers or otherwise

acting on an advertisement in

any manner whatsoever.

Company Secretary

#### NOTICE-CUM-ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT ('SID') AND KEY INFORMATION MEMORANDUM ('KIM') OF AXIS AAA BOND PLUS SDL ETF - 2026 MATURITY

Revision in New Fund Offer Period

Date: April 23, 2021

Place: Bangalore

Notice is hereby given that closing date for the New Fund Offer ("NFO") of Axis AAA Bond Plus SDL ETF - 2026 Maturity, an open-ended Target Maturity Exchange Traded Fund investing predominantly in constituents of Nifty AAA Bond Plus SDL Apr 2026 50:50 Index ("the Scheme"), stands revised as under; **Particulars** Existing Revised

May 7, 2021

Please note that all other terms of the Scheme will remain same. This addendum forms an integral part of the Scheme Information Document and Key Information Memorandum of

Axis AAA Bond Plus SDL ETF - 2026 Maturity.

Investors are requested to kindly take note of the above.

NFO closes on

This product is suitable for investors who are seeking\*:

Income over long term.


Place: Mumbai

Date: April 23, 2021

No.: 05/2021-22

 Investment in AAA rated Corporate Bonds & State Development Loans (SDLs) as represented by Nifty AAA Bond Plus SDL Apr 2026 50:50 Index, subject to tracking

investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



(The product labelling assigned during the New Fund Offer is based on internal assessment of the Scheme Characteristics or

model portfolio and the same may vary post NFO when actual investments are made).

For Axis Asset Management Company Limited (CIN - U65991MH2009PLC189558) (Investment Manager to Axis Mutual Fund)

Managing Director & Chief Executive Officer Statutory Details: Axis Mutual Fund has been established as a Trust under the Indian Trusts Act, 1882, sponsored by Axis Bank Ltd. (liability restricted to ₹ 1 Lakh). Trustee: Axis Mutual Fund Trustee Limited Investment Manager: Axis Asset Management Company Limited (the AMC) Risk Factors: Axis Bank Ltd. is not liable or responsible for any loss or shortfall resulting from the operation of the schemes. Mutual Fund

AXIS MUTUAL FUND

Axis House, First Floor, C2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 025, India. TEL: (022) 4325-5161, FAX: (022) 4325-5199, EMAIL: customerservice@axismf.com, WEBSITE: www.axismf.com, EASYCALL: 1800 221 322 ADDITIONAL CONTACT NUMBER: 8108622211

financialexp.epap.in

"equality and inequality" in virtual hearings, saying now "access to justice depends on In his farewell address at

pandemic as it was not closed

He said the pandemic intractable problems of virtual

May 6, 2021

\*Investors should consult their financial advisers if in doubt about whether the product is suitable for them.

Chandresh Kumar Nigam



To Place your Tender/ **Notice** Ads.

FREE PRES नव@शक्ति Pls. Call

022-69028000

The spirit of Mumbai is now 93 years old!

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्यार्ह

जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपणा

किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही

अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी

स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ला

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकत

वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही

जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभुल

करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजकरासाठी किंवा

त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील

कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात

किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मृद्रक, प्रकाशक.

संपादक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार

नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल

ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत येते.

FREE PRESS

www.freepressjournal.in

### जनता सहकारी बँक लि., पुणे.

(मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक) मुख्य कचेरी: १४४४, शुक्रवार पेठ, थोरले बाजीराव रोड, पुणे - ४११००२. फोन: ०२०-२४४५३२५८, ०२०-२४४५२८९४ फॅक्स: ०२०-२४४९३४३०

**मुंबई वसुली विभाग :** एस.के. बोले मार्ग, आगर बाजार, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८ **मोबाईल** : ९६०७९८३२८७ ईमेल: mumbai.recovery@janatabankpune.com वेबसाईट : www.janatabankpune.com

तारण स्थावर मालमत्तेचा जाहीर लिलाव सरफेसी ॲक्ट २००२ व सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ चे

उपनियम ८(५) (सी) नुसार ( सदर जाहिरात जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीची उदघोषणा क्र.मुंबई/ वसली/सेक्य इंट/गिरगांव/एच एम एम स्टील सिंद्रिकेट/सेल/१/१/२०२१

	वसुली/सेक्यु.इंट/गिरगांव/एच एम एम स्टील सिंडिकेट/सेल/१७/२०२१					
दिनांक २३/०४/२०२१ चे संक्षिप्त रुप आहे)						
	"जशी आहे तशी" या तत्वावर					
अ. क्र	तपशील	वर्णन				
	, ~~	>				
1	कर्जदार/ मॉर्गेजर	मे. एच एम एम स्टील सिंडीकेट				
		ऑफिस – १४, गिरीराज बिल्डींग, तळमजला, कर्नाक				
		बंदर, मुंबई - ४००००९.				
		भागिदार:- १) श्री. चितालिया जय निमेश				
		२) श्री. चितालिया हेमल अनंतराय				
		३) श्री. मेहता जय मुकेश				
		४) श्रीमती भयानी नीला मयूर				
	मॉर्गेजर	१) श्री. भयानी मयूर गुणवंतराय (मयत)				
		वारसदार :- श्रीमती भयानी नीला मयूर आणि				
		श्री. भयानी कौशल मयूर				
		२) श्री. गुणवंतराय हरजीवनदास लाठीवाला उर्फ भयानी				
		(मयत)				
	जामिनदार	१) श्री. चितालिया जय निमेश				
		२) श्री. चितालिया हेमल अनंतराय				
		३) श्री. मेहता जय मुकेश				
		४) श्रीमती भयानी नीला मयूर				
		५) श्री. भयानी मयूर गुणवंतराय (मयत)				
		वारसदार :- श्रीमती भयानी नीला मयूर आणि				
		श्री. भयानी कौशल मयूर				
		६) श्री. गुणवंतराय हरजीवनदास लाठीवाला उर्फ भयानी				
		(मयत) वारसदार:- श्रीमती मधुकांत गुणवंतराय भयानी				
2	तारण स्थावर	सर्व्हें क्र. २६२ हिस्सा क्र. ६ (पार्ट) आणि सी टी एस				
	मालमत्तेचा तपशील	क्र. ४००, ४००/१ ते १९, फ्लॅट क्र. बी/४०७,				
		४था मजला, न्यु पुतलीबाई कपोल निवास, एस.व्ही.				
		रोड, विलेपार्ले (प), मुंबई - ४०००५६				
3	क्षेत्रफळ	५९५.५० स्क्वे.फूट (कार्पेट)				
4	कर	बृहनमुंबई महानगरपालिका, न्यु पुतलीबाई कपोल निवास,				
		यांचे नियमानुसार भरावे लागणारे कर व अन्य कर.				
		, and the second				
5	श्रोरा	सदर स्थावर मिळकतीचा अधिकृत अधिकारी, जनता				
		सहकारी बँक लि., पुणे यांनी दिनांक २२ ऑक्टोबर,				
		२०१९ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतलेला आहे. तसेच				
		सदर स्थावर मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा मिळणेसाठी				
		चीफ मेट्रोपोलीटन मॅजिस्ट्रेट कोर्ट, मुंबई येथे दावा दाखल				
		केलेला आहे.				
6	लिलावाचे वेळ व	गुरुवार, दिनांक २७ मे, २०२१ रोजी				
	ठिकाण	सकाळी ११.३० वाजता				
		जनता सहकारी बँक लि., पुणे, मुंबई वसुली विभाग,				
		जनता बँक केणी बिल्डींग, एस.के. बोले मार्ग, आगर				

**रु. २,१८,००,०००/** - (रु. दोन कोटी अठरा राखीव किंमत आणि लाख मात्र) **रु. २१,८०,०००/** – रु. एकवीस लाख अनामत रक्कम ऐंशी हजार मात्र) इसारा रक्कम जनता सहकारी बँक लि., पुणे यांच्या नावाने मुंबई वरील डिमांड ड्राफ्ट द्वारे किंवा RTGS / NEFT द्वारे जनता सहकारी बँक लि., पुणे, गिरगांव शाखा मुंबई यांच्या RTGS Adjustment

A/c No. 021262300000001 व IFSC No.: JSBP0000021 या ठिकाणी मंगळवार, दिनांक २५ मे, २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजे **पर्यंत** पाठविण्यात यावी. रु. २,००,०००/- (रु. दोन लाख मात्र) व त्या पटीत बोलीच्या रकमेतील

बाजार, दादर, मुंबई - ४०००२८.

शिक्का स्थळ : - दादर, मुंबई

फरक

सही/ -(सचिन शां. ताम्हणकर) उप. महाव्यवस्थापक/ अधिकृत अधिकारी जनता सहकारी बँक लि., पुणे.

टीप :-१) सदर मिळतीचा जाहीर लिलाव **"जशी आहे तशी"** या तत्वावर करण्यात येईल.

२) राखीव किंमतीपेक्षा कमी किंमतीस लिलाव केला जाणार नाही.

३) लिलावात भाग घेण्यासाठी अधिकृत अधिकारी यांचेकडे रू. २१,८०,०००/ - रू. एकवीस लाख ऐंशी हजार मात्र) अनामत रक्कम मुंबई वरील डिमांड ड्राफ्ट मार्फत किंवा RTGS / NEFT द्वारे जनता सहकारी बँक लि., पुणे, गिरगांव शाखा मुंबई यांच्या RTGS Adjustment A/c No. 021262300000001 व IFSC No.: JSBP0000021 या ठिकाणी मंगळवार, दिनांक २५ मे, २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजे **पर्यंत** पाठविण्यात यावी.

४) लिलाव झाल्यानंतर लिलाव खरेदीदाराने एकूण लिलाव रकमेच्या २५% रक्कम अधिकृत अधिकारी यांचेकडे त्वरित भरणा करणे आवश्यक आहे तसेच उर्वरित रक्कम लिलावाच तारखेपासन १५ दिवसाचे आत जमा करणे आवश्यक आहे.

५) कोणतेही कारण न देता लिलाव रद्द वा तहकुब करण्याचा अधिकार अधिकृत अधिकारी यांनी राखून ठेवलेला आहे.

६) इच्छ्क खरेदीदारांनी लिलावाचे दिवशी आपली के वाय सी कागदपत्रे अधिकृत अधिकारी यांचेकडे जमा करावयाची आहेत.

७) कोणतेही कारण न देता लिलावा साठीच्या अटी व शर्ती मध्ये बदल करण्याचा तसेच त्यामध् वाढ व कमी करण्याचा तसेच लिलाव रद्द व तहकुब करण्याचा अधिकार अधिकृत अधिकारी यांनी राखन ठेवलेला आहे.

जाहीर सूचना

मी माझे अशील मे. पारस एस. जैन (एचयुएफ)

आणि मे. गणपत एस. पोखरणे (एचयुएफ),

सायन विभाग स्किम क्र. ६ च्या सीएस क्र

४०५/६ वरील युनिट क्र. ३२८, ३रा मजला,

चंपकलाल उद्योग भवन, १०५, सायन कोळीवाडा

रोड, सायन (पूर्व), मुंबई-२२, मोजमापित ८६०

चौ.फूटचे मालक आणि नोंद. क्र

बीओएम/जीइएन/८२३ सन १९७५, एमसीएस

ॲक्ट, १९६० अंतर्गत नोंदणीकृत चंपकलाल

उद्योग भवन युनिट होल्डर्स को-ऑप.सोसा.लि.

च्या विभिन्न क्र. ३६६ ते ३७०, दि.

०८.०७.१९९६ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र

सीयुबी-३३६ (मुळ क्र. सीयुबी-२७८) अंतर्गत

प्रत्येकी रू. ५०/- चे ५ पूर्ण भरणा शेअर्सचे शेअर

धारक (यानंतर सदर युनिट आणि सदर शेअर्स)

यांच्या करीता संबंधित आहे. सदर युनिटच्या

संदर्भामध्ये खालील मुळ कागदपत्र हे हरविले

किंवा गहाळ झाले आहेत आणि सदर अथक

प्रयत्नांच्या शोधानंतरही शोधुन सापडण्यासारखे

नाही. २१/०४/२०२१ रोजीस क्र. ४४८/२०२१

अन्वये ॲन्टॉप हिल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

दाखल केली आहे. १) सदर युनिटच्या संदर्भामध्ये

सोसायटीच्या नोंदणी करण्यापूर्वी परिमल एस.

छपिया यांना जारी मुळ वाटप पत्र, २) रू.

७,००,०००/- च्या मोबदल्याकरीता रू.

७०,०००/- च्या ०२.०७.१९९५ रोजीच्या योग्य

शिका मारलेला ओरिएंटल प्रिंटींग वर्क (बॉम्बे)

आणि परिमल एस. छपिया यांच्यामधील

निष्पादित दि. ०४.०७.१९९६ रोजीचा मुळ

विक्रीचा विलेख, ३) एसआरओ-२ सह दि

०९.०१.२००६ रोजीच्या कागद. बीबीइ-

२/२३३/२००६ असलेला नोंदणीकृत ओरिएंटल

प्रिंटींग वर्क्स (बॉम्बे) आणि हॅम्पर एजन्सीज

यांच्यामधील निष्पादित ३१.१२.२००५ रोजीचा

कोणत्याही व्यक्तीला वरील कागदपत्र मिळाल्यार

त्यांनी ती या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४

दिवसांच्या आत वरील रमेश व्ही. पाथाई, ज्यांचे

कार्यालय आहे, ६बी/१४१, सेवा समिती

सोसायटी, सायन कोळीवाडा, मुंबई-३७, दूर.क्र.

पुढे, माझे अशील भविष्यामध्ये इच्छुक

खरेदीदाराला सदर युनिट विकणार आहेत.

कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा दावा,

हितसंबंध असल्यास त्यांनी सदर युनिट आणि सदर

शेअर्समध्ये हितसंबंधाच्या पूरक पूराव्यासह

खालील स्वाक्षरीकार वकील यांना संपर्क करावा

९८२००७९०५५ येथे परत करावे.

# ICICI

PRUDENTIAL\*\* MUTUAL FUND

मळ विक्री विलेख.

**PUBLIC NOTICE** 

Notice hereby given to the Public that Sale deed agreement dated 07/01/2013 between buyer Mr. Abhishek Kamthan (Our seller) and seller Mr. Shakil Abdul Bandarkar vide document No 10/01/2013, Panyel-3, 313/2013 for the Flat no. B/402, Kusumkuni Apt.Plot-37, Sec-20, Kamothe, Navi Mumbai has been lost / misplaced. All the persons are hereby informed not to carry any transaction on the missing document. I undersigned current owner of the said flat invites claims/objections, if any, for the transfer of said flat to the new buyer. In case anyone finds this document or any claims/objections, kindly intimate undersigned within 14 days of this Public notice. In absence of any claim within stipulated period, it shall be deemed that property has no claim by virtue of lost agreement.

Place : Kamothe, Navi Mumbai Shri Achyutrao Vishwanath Yadav C/0, C/211, Amrutdhara CHS, Plot-48, Date: 24/04/2021 Sec-20, Kharghar, Navi Mumbai - 410210



पंजाब नैशनल बैंक punjab <sup>n</sup>ational bank

**सर्कल सास्त्रा सेंटर, मुंबई शहर :** #१८१-ए१, १८ वा मजला, ई विंग, मेकर टॉवर्स, कफ परेड, मुंबई - ४०० ००५, दुः ०२२-४१०२७३००, ४१०२७३०५-२४, ईमेल : cs6041@pnb.co.in

कर्जदार यांनी सदरह रक्कम चकती करण्यामध्ये कसर केलेली आहे म्हणन कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून सदरह अधिनियमाचे कलम १३ च्या पोटकमल (४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये २२ एप्रिल, २०२१ रोजी यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा

तारण मत्तेच्या विमोचनासाठी उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम १३च्या उप-कलम (८) च्या तरतुर्द

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह् मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा पंजाब नॅशनल बँकेच्या रक्कम रु. ८५,७२,४३२/- आणि त्यावरील व्याजाच्या अधीन राहील.

फ्लॅट क्र. २२ आणि २३, ए विंग, रिझवी नगर सीएचएसएल., एस.व्ही. रोड, सीटीएस क्र. १६२८, १६२९, अंतिम प्लॉट क्र. २४, २९, ३० बी, टीपीएस क्र. Vi, खिरा नगर, विलेपार्ले, सांताक्रुज (प.), मुंबई-४०००५४

दिनांक : २२.०४.२०२१

एस.ए. वासनिक प्राधिकृत अधिकारी पंजाब नॅशनल बँक

#### दिनांक: २५/०४/२०२१ रमेश डब्लु. पाथाई वकील उच्च न्यायालय

नोंद.क्र. एमएएच/१८३६/८८

कब्जा सूचना

**पंजाब नॅशनल बँके**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३ अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून ०९.०२.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करुन कर्जदार श्री. मुश्ताक अब्दल कादर अब्बाजुम्मा आणि सौ. तरत्रुम मुश्ताक अब्बाजुम्मा यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रु. ८५,७२,४३२/-(रुपये पंच्याऐंशी लाख बहात्तर हजार चारशे बत्तीस मात्र) ३०-११-२०१९ रोजीस च्यासह ०१-११-२०१९ पासून पुढील व्याज आणि इतर प्रभार ही रक्कम या सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून, सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यास सांगितले होते.

अन्वये कर्जदार/ हमीदार/ गहाणदारांचे लक्ष वेधले जाते.

स्थावर मिळकतीचे वर्णन

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Dividend (₹ per unit)

(Face value of

₹ 10/- each) \$#

0.1423

0.1688

0.0500

0.0500

0.0500

0.0500

0.0500

0.0500

0.0500

0.0500

0.0500

0.0500

0.0500

\$ The dividend payout will be subject to the availability of distributable surplus and

or the immediately following Business Day, if that day is a Non - Business Day.

Dividend will be paid to all the unit holders/beneficial owners whose names appear

in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the

Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of

It should be noted that pursuant to payment of dividend, the NAV of

the IDCW option of the Schemes would fall to the extent of dividend

Suspension of trading of units of ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 82

- 1187 Days Plan F (FMP - Sr 82 - 1187D PI F), ICICI Prudential Fixed Maturity Plan

- Series 82 - 1157 Days Plan J (FMP - Sr 82 - 1157D Pl J) and ICICI Prudential Fixed

The units of FMP - Sr 82 - 1187D PI F, FMP - Sr 82 - 1157D PI J and FMP - Sr 82 - 1136D

PI P are listed on BSE. The trading of units of FMP - Sr 82 - 1187D PI F, FMP - Sr 82 -

1157D PI J and FMP - Sr 82 - 1136D PI P will be suspended on BSE with effect from

closing hours of trading of April 27, 2021. The units of FMP - Sr 82 - 1187D PI F and

For ICICI Prudential Asset Management Company Limited

**Authorised Signatory** 

For the purposes of redemption proceeds, the record date shall be April 30, 2021.

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

BSE Disclaimer: It is to be distinctly understood that the permission given by BSE

Limited should not in any way be deemed or construed that the Scheme Information

Document (SID) has been cleared or approved by BSE nor does it certify the

correctness or completeness of any of the contents of the SID. The investors are

advised to refer to the SID for the full text of the Disclaimer clause of the BSE Limited.

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id

and mobile number to support paper-less communications.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness

Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com

or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Maturity Plan - Series 82 - 1136 Days Plan P (FMP - Sr 82 - 1136D PI P):

FMP - Sr 82 - 1136D PI P will be available for trading on roll over.

may be lower depending upon the extent of distributable surplus available on the

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.

Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051.

Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com,

Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Medium Term Bond Fund,

ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 82 - 1187 Days Plan F, ICICI Prudential

Fixed Maturity Plan - Series 82 - 1157 Days Plan J and ICICI Prudential Fixed Maturity

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential

Mutual Fund has approved declaration of the following dividend under the Income

Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to

availability of distributable surplus on the record date i.e on April 30, 2021\*:

ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 82 - 1187 Days Plan F

ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 82 - 1157 Days Plan J

ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 82 - 1136 Days Plan P

record date under the IDCW option of the Schemes.

# Subject to deduction of applicable statutory levy, if any

payout and statutory levy (if applicable).

Plan - Series 82 - 1136 Days Plan P (the Schemes)

ICICI Prudential Medium Term Bond Fund

Name of the Schemes/Plans

Direct Plan - Quarterly IDCW

Direct Plan - Quarterly IDCW

Direct Plan - Quarterly IDCW

Direct Plan - Half Yearly IDCW

Direct Plan - Quarterly IDCW

Direct Plan - Half Yearly IDCW

business hours on the record date.

Quarterly IDCW

Quarterly IDCW

Half Yearly IDCW

Quarterly IDCW

Half Yearly IDCW

Quarterly IDCW

Half Yearly IDCW

Place: Mumbai

Date: April 24, 2021

No. 014/04/2021

NAV as on

April 23, 2021

(₹ Per unit)

10.5896

11.1482

12.7805

12.9024

12.7805

12.6880

12.8172

12.6880

12.8174

12.6841

12.7821

12.6841

12.7822

## लोकल प्रवासासाठी प्रवाशांच्या विनवण्या

#### वार्ताहर/पनवेल

ब्रेक द चेन अंतर्गत गुरुवारी रात्रीपासून नवीन नियमावली आलेल्याने पनवेल स्टेशनवर पोलिसांनी बंदोबस्त लावून

जाहीर सूचना

सूचना घ्यावी की, माझे अशील मे खलिफा इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपी, त्यांचे भागीदार श्री. सोहेल सुबेदार यांच्या द्वारे जिमन धारक सर्व्हे क्र. १७८, हिस्सा क्र. १ संलग्नित सीटीएस क्र. ८८१, लाल मट्टी जवळ स्थित, गाझी बाबा दर्गा बाजुला, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०० ०७० चे खरेखुरे जिमनदार श्री. अजमल हसन खान यांच्यासह एसआरए स्किम अंतर्गत सदर मिळकतीवर वसलेली रचना पुनर्विकासित करण्यासार्ठ सामंजस्य करार करीत आहेत. श्री. अजमल हसन खान यांनी माझ्या अशीलांना नोंदविले आहे की, ते सदर मिळकतीचे मात्र मालक आहेत आणि सदर मिळकत सर्व भार आणि दायित्वापासून मुक्त आहे.

आता मी माझ्या आशीलां ऐवजी तमाम जनतेला बोलवित आहे की, जर कोणलाही माझे अशील आणि श्री. अजमल हसन खान यांच्यामधील सदर व्यवहाराशी संबंधित कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप, दावे, त्रयस्थ पक्ष हक्क जर असल्यास ते पुरावा आणि/किंवा सदरसार्ठ निम्नस्वाक्षरीकारांच्या कागदपत्रासह कार्यालयात स. ११ ते सायं. ६ वा. दरम्यान जाहीर सूचनेच्या प्रसिद्धीपासून १ दिवसांच्या (चौदा दिवस) आत कळविणे आवश्यक आहे, त्यानंतर प्राप्त कोणतेही आक्षेप, दावे त्यागित समजले जातील आणि माझे अशील विक्री करारासाठी मृत्त असतील.

सही/-पंकज के. कंधारी-वकील ८०१/डिव्हाइन शेल्टर सीएचएलएस. गार्डन कोर्ट रेस्टॉरंट समोर, मारवे रोड, मालाड (प.), मुंबई-४०० ०६४.

लोकलने प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवेत नसणाऱ्यांना स्टेशनमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जण साहेब, मला लोकलने प्रवास करू द्या. मी मागच्यावेळी हेच पत्र दाखवून प्रवास केला होता, असे सांगत अनेक जण पनवेल

घालताना दिसत होते. अनेक जण आपली जुनी किंवा एखाद्या रुग्णालयातील सेवा पुरवणाऱ्या

जाहार सूचना

नोंदणीकृत जिल्हा आणि उप जिल्ह्यामधील सीटीएस क्र

१०६० (भाग) आणि एफ/१०६१ आणि एफ/१०६२

धारक अंतिम प्लॉट क्र. ८२सी वर उभी सरूप सागर, २५

प्रोफ. अलमेंडा रोड, टीपीएस IV, बांद्रा (पश्चिम), मुंबई

४०००५० या पत्यावरील सेंट. सरूपदास को-ऑपरेटिव्ह

हौसिंग सोसायटी लि. च्या सरूप सागरच्य

बिल्डिंगीमधील तळमजल्यावरील फ्लॅट क्र. ६०१

मोजमापित अंदाजे ५५१ (चटई क्षेत्र) च्यासह शेअर

प्रमाणपत्र क्र. २० द्वारे सादरीकरण अन्. क्र. ९६ ते १००

(दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रू. ५०/- चे

शेअर्ससाठी जोडलेले सर्व त्यांचे हक्काच्या संदर्भामध्ये श्री

कोणत्याही व्यक्तीला वरील सदर मिळकतीचे नामाधिका

किंवा त्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भामध्ये किंवा

विरोधात कोणताही दावा जसे की, विक्री, अदलाबदल

गहाण, प्रभार, धारणाधिकार, भाडेपट्टा, वारसाहक

बक्षीस, विश्वस्त, निर्वाह, ताबा, सुविधाधिकार, कर्ज

ॲडव्हांसेस किंवा कोणत्याही न्यायालयाद्वारे मंजुर आदेश

किंवा हकुम किंवा पुरस्कार, न्यायाधिकरण, (महसूल

आणि लवाद) किंवा प्राधिकरण किंवा विक्रीचा करार

किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी सद

निम्नस्वाक्षरीकारांना खालील नमूद पत्त्यावर य

तारखेपासून १० दिवसाच्या आत दावे केलेल्या तश

हक्काद्वारे कागदपत्राच्या प्रतींसह कळविणे आवश्यक आहे

कसूर केल्यास, तसे दावे जर असल्यास, ते त्यागित

आणि/किंवा परित्यागित समजण्यात येतील आणि माझे

अशील वरील नमूद मिळकतीसह पुढील व्यवहार पूर्ण

रामचंद कुंबनदास यांचे नामाधिकार तपासत आहेत.

स्टेशनवर पोलिसांजवळ वाद

ठेकेदाराचे पत्र दाखवून आपल्याला सोडावे म्हणन वाद घालताना दिसत आहेत. पण पोलीस कोणाला प्रवास करता येईल त्याची लिस्ट दाखवून यामध्ये तुम्ही बसत नसल्याने त्यांना प्रवेश नाकारत होते.

पनवेल महापालिकेने परराज्यातून येणाऱ्या ट्रेनमधील प्रवाशांची ॲन्टिजेन टेस्ट करण्यासाठी डॉक्टर आणि एक सहाय्यक बसवले आहेत. त्याठिकाणी रोज चार ते सहा पॉझिटिव्ह आढळत असल्याचे समजले.

#### लोनच्या नावाखाली खंडणीची धमकी

#### वार्ताहर/नवी मुंबई

वाशीतील एका बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अज्ञात व्यक्तीने व्हॉटसऍप कॉलद्वारे संपर्क साध्न त्यांच्या पत्नीचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे १५ लाख रुपये लोनच्या नावाखाली खंडणीची धक्कादायक केल्याचा उघडिकस आला आहे. विशेष म्हणजे सदर खंडणीखोराने या बँकेच्या अधिकाऱ्याला त्यांच्या पत्नीचा एक व्हीडिओदेखील पाठविला आहे. वाशी पोलिसांनी सदर खंडणीखोरावर आयटी ऍक्टसह खंडणीचा गुन्हा दाखल करुन शोध स्र केला आहे.

या प्रकरणातील तक्रारदार वाशीतील एका प्रसिद्ध बँकेचे वरिष्ठ अधिकारी आहेत.



करतील

मुंबई: २४ एप्रिल, २०२१

होम-कमिंग, ४७, वरोडा रोड,

बांद्रा (पश्चिम), मुंबई ४०००५०.

### मोतिलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएनः एल६७१९०एमएच२००५पीएलसी१५३३९७

नोंद. ऑफिस: मोतिलाल ओस्वाल टॉवर, रहिमतुल्लाह सयानी रोड, परळ एस. टी. डेपो समोर, प्रभादेवी, मुंबई-४०००२५. दुरध्वनी क्र.: +९१ २२ ७१९३ ४२००/४२६३ फॅक्स क्र.: +९१ २२ ५०३६ २३६५ वेबसाईटः www.motilaloswalgroup.com ईमेलः shareholders@motilaloswal.com

#### सूचना

याद्वारे सचना देण्यांत येते की, कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १२४(६) च्या तरतदी सहवाचता इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग ऑडिट, टान्सफर अँड रिफंड) रुल्स, २०१६ (''रुल्स'') वेळोवेळी सधारित च्या अनुषंगाने कंपनीने सलग सात वर्षे भागधारकांनी नाव कळवले नाही किंवा दावा केला नाही ते सर्व शेअर्स इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (''आयईपीएफ'') च्या नावांत नोंदवणे आवश्यक

ज्यांनी आर्थिक वर्ष २०१३-१४ पासून सुरु होणाऱ्या मागील सलग सात वर्षांसाठी त्यांचे लाभांश रोकड केले/दावा केले नाहीत त्या संबंधित भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर कंपनीने वैयक्तिक दळणवळण पाठवले आहे (अंतिम लाभांश). कंपनीने सलग सात किंवा जास्त वर्षे ज्यांचे लाभांश दावा न करता पड्न आहेत आणि आईपीएफ कडे ज्यांचे शेअर हस्तांतरित होण्यास पात्र ठरले आहेत. अशा संबंधित भागधारकांचे संपूर्ण तपशील (म्हणजेच नाव, फोलिओ क्र./डीपी आयडी-क्लायंट आयडी इ.) कंपनीने तिची वेबसाईट म्हणजेच www.motilaloswalgroup.com वर अपलोड सुध्दा केले आहेत.

जर **बधवार. ३० जन. २०२१ रोजी किंवा त्यापवीं** दावा न केलेल्या लाभांशावर दावा करण्यासाठी कोणतीही माहिती कंपनी/कंपनीचे रजिस्टार अँड शेअर टान्सफर एजंट (''आरटीए'') ला मिळाली नाही तर पृढे कोणतीही सूचना न देता रुल्स मधील तरतुर्दीनुसार आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंट मध्ये असे शेअर्स हस्तांतरित करण्यासाठी कंपनी आवश्यक पावले उचलेल.

नियमांतर्गत रुल्सनुसार आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंट मध्ये शेअर्स हस्तांतरित झाल्यानंतर शेअर्सवर दावा करण्याची इच्छा असेल त्यांनी आयईपीएफची वेबसाईट म्हणजेच www.iepf.gov.in व रुल्स अंतर्गत विहित फॉर्म आयईपीएफ-५ मध्ये आयईपीएफ ऑथॉरिटीकडे एक स्वतंत्र अर्ज करावा.

प्रदान न केलेल्या/दावा न केलेल्या लाभांशावर दावा करण्यासाठीची विनंती/पुढील माहितीसाठी आरटीए शी म्हणजेच लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड शी सी-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३. दू. क्र. ०२२-४९१८६०००, फॅक्स क्र.: ०२२-४९१८६०६०, ईमेल आयडी: iepf.shares@linkintime.co.in वर संपर्क साधावा.

मोतिलाल ओस्वाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड साठी

ठिकाणः मुंबई दिनांक : २३ एप्रिल, २०२१

कैलाश परोहित कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी (एसीएस: २८७४०)

### CANARA ROBECO

### Canara Robeco Mutual Fund

Investment Manager: Canara Robeco Asset Management Co. Ltd.

Construction House, 4th Floor, 5, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001. Tel.: 6658 5000 Fax: 6658 5012/13 www.canararobeco.com CIN No.: U65990MH1993PLC071003

### NOTICE NO. 06

Declaration of dividend under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") option in Canara

the following schemes, subject to availability of distributable surplus:

Scheme Name	Investment Option	Dividend (₹ per unit)	Face Value (₹ per unit)	NAV Per Unit as on 23.04.2021 (₹)
Canara Robeco	Regular Plan- Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.10	10.00	13.9559
Conservative Hybrid Fund	Direct Plan - Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.10	10.00	15.7226
Canara Robeco	Regular Plan- Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.06	10.00	15.3934
Short Duration Fund	Direct Plan - Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.06	10,00	16,9331
Canara Robeco	Regular Plan- Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.71	10.00	83.8800
Equity Hybrid Fund	Direct Plan - Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.60	10.00	96.3900

## Pursuant to payment of dividend, the NAV of the IDCW option of the schemes would

Record Date for the purpose of distribution of dividend is 30th April, 2021 or the next business day if the record date happens to be a non-business day. All unit holders, under the abovementioned Plan/Option, whose names appear on the register of unit holders of the Scheme as on the record date, are eligible for the dividend. The Dividend declared out of the Distributable Surplus of the abovementioned Schemes will be paid net of tax deducted at source (TDS) as applicable, to those unit holders whose names appear in the register of

Declaration of dividend is subject to availability of distributable surplus on the record date/ex-dividend date. In case the distributable surplus is less than the quantum of dividend on the record date/ex-dividend

SEBI circular no. SEBI/HO/IMD/DF3/CIR/P/2020/194 dated 5th October, 2020 on Review of Dividend option(s)/ Plan(s) in case of Mutual Fund Schemes shall be applicable for calculation of distributable surplus.

In view of individual nature of tax consequences, each investor is advised to consult his/her own professional financial/tax advisor.

For and on behalf of Canara Robeco Asset Management Company Ltd.

(Investment manager for Canara Robeco Mutual Fund)

**Authorised Signatory** Place: Mumbai Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Robeco Mutual Fund Schemes Notice is hereby given that the Board of Trustees of Canara Robeco Mutual Fund has declared dividend in

Scheme Name	Investment Option	Dividend (₹ per unit)	Face Value (₹ per unit)	NAV Per Unit as on 23.04.2021 (₹)
Canara Robeco	Regular Plan- Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.10	10.00	13.9559
Conservative Hybrid Fund	Direct Plan - Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.10	10.00	15.7226
Canara Robeco	Regular Plan- Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.06	10.00	15.3934
Short Duration Fund	Direct Plan - Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.06	10.00	16,9331
Canara Robeco	Regular Plan- Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.71	10.00	83.8800
Equity Hybrid Fund	Direct Plan - Monthly IDCW (Payout/Reinvestment) Option	0.60	10.00	96.3900

# fall to the extent of payout and statutory levy (if any).

unit holders as on the Record Date.

date, the entire available distributable surplus in the Scheme/plan will be declared as dividend.

Unitholders are requested to visit www.canararobeco.com to claim their amounts remaining unclaimed or unpaid and follow the prescribed procedure therein.

Date: 24-04-2021

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

८) अधिक माहितीसाठी :- वेबसाईट :- https://www.janatabankpune.com epaper.freepressjournal.in